

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शासन सेवेत,
निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थांच्या सेवेत
नियुक्ती करण्याआधी अनुसूचित जमातीच्या जाती
प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्रमांक : एसटीसी-१०९९ / प्र.क्र.१४ / का.१०

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १६ ऑगस्ट, २०००.

पहा :-(१) भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पर्सोनल, पब्लीक ग्रिन्हेन्सेस अँड पेन्शन्स, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक ३६०३६/८/९८ - ईएसटीटी (आरईएस), दिनांक १६.३.१९९९.

(२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक : एसटीसी-१३९९/प्र.क्र.२/का.१०, दिनांक १.९.१९९९.

(३) शासन शुध्दीपत्र, आदिवासी विकास विभाग, क्रमांक : एसटीसी-१३९९/प्र.क्र.२/का.१०, दिनांक १७.७.२०००.

प्रस्तावना :- माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २.९.१९९४ रोजी निर्णय देताना नियुक्तीपूर्वी सहा महिने अगोदर जातीचा दाखला पडताळून घेण्याबाबतचे निदेश दिलेले आहेत. तसेच अवर सचिव, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनल, पब्लीक ग्रिन्हेन्सेस अँड पेन्शन्स, नवी दिल्ली यांनी त्यांच्या दिनांक १६.३.१९९९ च्या पत्रान्वये असे कळविले आहे की, नियुक्ती देताना जातीच्या दाखल्याची योग्य ती पडताळणी व्हावी अशी शिफारस राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने केलेली आहे. ती शिफारस केंद्र शासनाने स्वीकारली असून, राज्य शासनाने त्यावर आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने दिनांक १७.७.२००० च्या शुध्दीपत्रका अन्वये अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या पदावर अनुसूचित जमातीच्या ज्या उमेदवारांची लोकसेवा आयोगामार्फत तसेच विविध निवड मंडळ/समिती मार्फत शिफारस केलेली आहे; त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी संबंधित विभागाने / कार्यालयाने जाती प्रमाणपत्र पडताळणी बाबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे पाठवावीत अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. पडताळणी समितीला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता उमेदवाराने केल्यानंतर सहा महिन्यात पडताळणी समितीने निर्णय घ्यावयाचा असतो. सहा महिन्यात निर्णय दिला गेला नाही तर समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून नेमणूक देण्याची तरतूद आहे. तात्पुरती नियुक्ती दिल्यानंतर यदाकदाचित जर जाती प्रमाणपत्र अवैध ठरल्यास संबंधित कर्मचारी/ अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकण्याबाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर-१०९३/१०७७/प्र.क्र.२३/९३/अकरा, दिनांक १२ ऑक्टोबर, १९९३ व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर-१०९५/१९५/प्र.क्र.३/९६/अकरा, दिनांक ३१ ऑक्टोबर, १९९६ अन्वये तरतूद केली आहे. या तरतूदी असतानादेखिल अनुसूचित जमातीवर अन्याय होतो म्हणून अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.


शासन निर्णय :- अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच मंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, सहकारी बँका, शासकीय उपक्रम व शैक्षणिक संस्था येथील निवड मंडळामार्फत/ निवड समिती मार्फत/विविध निवड मंडळे व लोकसेवा आयोगा मार्फत अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या पदावर शिफारस झालेल्या/ निवड केलेल्या उमेदवारांचे जाती प्रमाणपत्र तपासण्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी उमेदवारांना तात्काळ कळवावे व संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता एक महिन्याच्या आत संबंधित प्राधिकाऱ्यांकडे करावी. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विभागाने / कार्यालयाने तात्काळ संबंधित अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावीत. जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने आवश्यक ती पूर्ण कागदपत्रे प्राप्त झाल्यावर सहा महिन्यांचे आत निर्णय घ्यावा व संबंधित विभागाने / कार्यालयाने जाती वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी.

GR-20020417/145915000-2100

२. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नियुक्तीच्या वेळेस जाती वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. जाती दाव्याबाबत वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्ती देण्यात यावी. जाती दावा वैधता प्रमाणपत्र मिळण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे नियमन) नियमावली, १९८२ च्या कलम ४ (२) (अ) नुसार सक्षम प्राधिकार्याने मुदत वाढवून दिलेल्या कालावधीत उमेदवारांना हजर करून घेण्यात यावे.

३. हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,


(स.नु.गावीत)
अवर सचिव.

प्रति ,

राज्यपाल यांचे सचिव.

मुख्यमंत्री यांचे सचिव.

उपमुख्यमंत्री यांचे सचिव.

मंत्री / राज्यमंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.

सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त.

• सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

• प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

• प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.

• प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई.

• प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई

• प्रबंधक, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद/नागपूर.

• सचिव, गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

सामान्य प्रशासन विभाग (१६-ब); मंत्रालय, मुंबई.

सर्व मंत्रालयीन विभाग.

त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना याबाबतच्या सूचना द्याव्यात.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्वीन्स गार्डन, पुणे.

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती)

संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

कुल सचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई / पुणे विद्यापीठ, पुणे / नागपूर विद्यापीठ, नागपूर / अमरावती विद्यापीठ, अमरावती /

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर/ श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई / उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

- आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती, भारत सरकार, ५ वा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.
- उपसंचालक, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत सरकार, चिपळूणकर भवन, शास्त्री मार्ग, नवीपेठ, पुणे-४११०३०.
- सचिव, कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.
- मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई.
- अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
- सर्व उपआयुक्त, राज्य निवडणूक आयोग.
- उप संचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे/नाशिक/नागपूर.
- सह सचिव, विधी व न्याय विभाग, नागपूर / औरंगाबाद.
- महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
- सर्व जिल्हाधिकारी.
- सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- सर्व उपजिल्हाधिकारी.
- सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल)
- सर्व तहसिलदार.
- सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई / पुणे / कोल्हापूर / नागपूर / अमरावती / नाशिक / औरंगाबाद.
- सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई/शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
- श्री.सुरेश कुलकर्णी, विशेष समुपदेशी, मधुवंश, औरंगपूर, औरंगाबाद-१.
- श्रीमती सुषमा देशपांडे, विशेष समुपदेशी, २४०/अ-१, बजाज नगर, एन.आय.टी.ऑफीसजवळ, नागपूर- १०,
- आदिवासी विकास विभागातील सर्व कार्यासने.
- निवड नस्ती, का.१०